

संपीडन (wie oben) n. 1) *das Drücken*: कर° *der Hand* MBu. 2, 904. योनि° *der durch die vulva bewirkte Druck* 11, 108. — 2) *das Quetschen* als Fehler der Aussprache: यमस्य Ind. St. 4, 115, 2.

संपीति (von 1. पा mit सम्) f. *Trinkgelage* P. 3, 3, 95, Schol. (vgl. 8, 2, 189).

संपुट (2. सम् + पुट) m. 1) *eine halbkugelförmige Schale und Alles was diese Form hat*: शराव° Suçr. 2, 235, 16. 389, 20. Çāṅg. Saṃh. 3, 9, 8. कपाल° MAHĀVĪRĀ. 17, 18. सागरप्रुक्ति° Spr. (II) 6781, v. l. कमलिनीपलाशसंपुटा: (so ed. Calc.) DAÇAK. 106, 2. घञ्जलिं संपुटं कृत्वा HARIV. 14919. पाणि° KĀVĪD. 2, 288. कस्त° H. a. n. 3, 624. MBu. l. 60. करकञ्ज° Bhāg. P. 1, 11, 2. संपुटाञ्जलि adj. PAÑĀR. 1, 3, 82. तस्यामे कृतसंपुटः (adj. = कृताञ्जलिः) Verz. d. Oxf. H. 62, a, 10. स्फुरमाषौष्ठसंपुटा adj. MBu. 1, 3009. वक्र° R. 1, 21. — 2) *eine runde Dose* (zur Aufbewahrung von Juwelen u. s. w.) H. 1015. Hā. 134. HALĪ. 4, 79. Verz. d. Oxf. H. 143, b, 6. अरणि° NĪLAK. zu MBu. 3, 17445. — 3) *Hemisphäre*: ब्रह्माण्डकटाक्षसंपुटते GOL. BHUVANAK. 67. — 4) *eine best. Blume*, = कुह्वक Aśāśa im ÇKDn. — 5) = *एकजातीयोभयमध्यवर्तिन* ÇKDn. mit folgendem Belege aus dem TANTRASĀRA: सकामः संपुटो ब्रह्मो निष्कामः संपुटो विना ॥ केवलां मातृकां कृत्वा मातृकां तारसंपुटा । मातृकापुटितं तारं न्यसेत्साधकसत्तमः ॥ Hiermit ist zu vergleichen मातृकां मनुसंपुटाम् PAÑĀR. 3, 15, 18. — 6) *quidam oesundī modus*: संप्रसार्योभयोः पैदौ शय्यागतकपोलकः । भगलिङ्गस्य संयोगाद्रमते संपुटो हि सः ॥ RATIM. im ÇKDn. — 7) संपुटे लिख् so v. a. *Jmd* (gen.) *Etwas gut schreiben* KATHĀS. 6, 39. hiermit zu vergleichen: घत्तर्ललाटसंपुटविकटाक्षरमालिका so v. a. *was Einem auf der Stirn gut geschrieben ist, was man im Leben nach des Schicksals Fügung zu erwarten hat* Spr. (II) 1504. — 8) Titel einer buddh. Schrift TĪRAN. 330. fg. चतुर्थीगिणी° 331. — Vgl. बड्ड°, कर्ष°.

संपुटक m. 1) = संपुट *eine runde Dose* (zur Aufbewahrung von Juwelen u. s. w.) AK. 2, 6, 2, 40. संपुटिका f. dass. Spr. (II) 6655. — 2) = संपुट 6) SMARADĪPIKĀ.

संपुटोकर (संपुट + 1. कर) *durch die entsprechende andere hohle Schale vollständig machen*; davon nom. act. °करणा n. ÇĀṅg. zu Bṛh. Ān. Up. S. 140.

संपुष्टि (von 1. पुष् mit सम्) f. *vollkommenes Gedeihen* KĀT. Ça. 19, 5, 5. LĪT. 5, 4, 19.

संपूजन (von पूज् mit सम्) n. *das Ehren*: मन्त्र° M. 3, 137. गृह्° MBu. 2, 736. संपूजा f. dass. MBu. 12, 13196.

संपूजित 1) adj. *gehrt*. — 2) m. N. pr. eines Buddha LALIT. ed. Calc. 5, 21. fg.

संपूज्य adj. *zu ehren* M. 2, 131. 210. 3, 120. 9, 110. MBu. 1, 8840. 3, 18865. 12, 2498. MĀR. P. 34, 1. PAÑĀR. 3, 7, 27.

संपूर्ण adj. s. u. 1. पृ mit सम्. *Hinzuzufügen wäre vollständig, vollständig*: रागज्ञाति SAṂĪTARATĀKĀRA im ÇKDn. °स्वराः, °रागाः SAṂĪTANĀMODARA ebend. एकादशी TITRĪDIT. ebend. Bez. einer der vier ominösen Bachstelzen VARĪB. BṚH. S. 45, 2.

संपूर्णकालीन (von संपूर्ण + काल) adj. *rechtzeitig*: °जनन KULL. zu M. 5, 88.

संपूर्णता (von संपूर्ण) f. *Vollständigkeit, das Vollendesein*: संपूर्णतां सु-रगृह् गमितं तेन भूभुजा wurde vollendet RĪĪĀ-TAN. 6, 142. *Vollmaass*: °युक्त *vollauf habend* Spr. (II) 436.

संपूर्णमूर्ही f. *eine best. Kampfart* MBu. 2, 908.

संपूर्णव्रत n. *eine best. Begehung* Verz. d. Oxf. H. 34, b, 35.

संपूर्ति (von 1. पृ mit सम्) f. *das Erfüllt-, Ausgeführtwerden, Erfüllung*: नलेष्टार्पत्° NAIH. 17, 160.

संपृच् (von पृच् mit सम्) adj. *in Berührung stehend —, bringend* VS. 9, 4. 19, 11. infin. संपृचस् s. u. पृच् mit सम् 1).

संपृष्ण (von 1. पृष् mit सम्) adj. *füllend* ÇĀṅg. Ça. 1, 15, 16.

संपेष m. nom. act. von पिष् mit सम् gaṇa *संतापादि* zu P. 5, 1, 101. — Vgl. संपेषिक.

संप्रकाशक (vom caus. von काम् mit संप्र) adj. *anweisend, ansetzend*: विपरीतमार्ग° MADHJAMAY. 136.

संप्रकाशन (wie oben) n. *das Enthüllen, Offenbaren*: चायत्याः KĪM. NĪTIS. 17, 4.

संप्रकाश्य adj. *zu enthüllen, zu offenbaren*: सर्वं न सर्वस्य च संप्रकाश्यम् Spr. (II) 2785.

संप्रक्षाल (von 2. तल् mit संप्र) adj. *die vorgeschriebenen Abwaschungen vollbringend* MBu. 13, 646. 6494. 6516.

संप्रक्षालन n. *das Abwaschen, Wegwaschen* so v. a. *Vernichtung* (der Welt) *durch eine Ueberschwemmung*: °काल MBu. 12, 13190. लोकानाम् 3, 12774.

संप्रणाद (von नद् mit संप्र) m. *Getön*: स्रानन्दभेरीशत° adj. HARIV. 13205.

संप्रणोत्तर (von 1. नी mit संप्र) nom. ag. *Führer*: eines Heeres MBu. 12, 6175. द्वाउस्य *Führer des Stocks* so v. a. *Verhängen* von Strafen M. 7, 26. धर्मार्थयोरपदि *der für die Aufrechterhaltung sorgt* MBu. 5, 958.

संप्रतर्दन (von तर्द् mit संप्र) adj. *etwa spaltend, durchbohrend*: Viśṅṅu MBu. 13, 6974. संप्रतर्दन ed. Bomb.

संप्रतापन (vom caus. von 1. तप् mit सम्) 1) n. *das Erhitzen* Suçr. 2, 363, 3. — 2) m. oder n. *eine best. Hölle* M. 4, 89. JĪĪĪ. 3, 228.

1. संप्रति (2. सम् + 1. प्रति) indecl. gaṇa तिष्ठद्भुप्रभृति zu P. 2, 1, 17. 1) *gerade gegenüber von, steht vor* (acc.): ऋग्मिम् ÇĀT. Br. 3, 7, 2, 16. उः 7, 4, 2, 18. ब्राह्मणान् PĪR. GRH. 3, 14. — 2) *richtig, genau; zu rechter Zeit* Nir. 6, 22. यदौषसं जुहोति तदेव संप्रति TB. 2, 1, 2, 12. AIT. Br. 5, 31. ÇĀT. Br. 1, 6, 2, 22. न किं चन संप्रति शक्नोमि कर्तुम् 6, 3, 2, 14. 10, 6, 2, 2. संप्रतीममात्मानं वैश्वानरमध्येति KĀND. Up. 5, 11, 2. 8, 11, 1. — 3) *genau* so v. a. *gerade, eben, just* Nir. 7, 31. TS. 2, 5, 2, 3. एष संप्रति यज्ञो यत्पञ्चरात्रः 7, 1, 10, 3. ÇĀT. Br. 1, 1, 2, 21. 4, 4, 2, 12. संप्रति येनो रेतः प्रजातिं दधाति 8, 6, 2, 11. 13, 2, 2, 2. मध्यदिने KĀND. Up. 2, 9, 6. तेन just deshalb MBu. 3, 15604. Bhāg. P. 3, 15, 17 (von रतिम् zu trennen). — 4) *eben, just* so v. a. *diesen Augenblick, jetzt* AK. 3, 5, 23. H. 1530. Kap. 3, 6. R. 1, 73, 8. 2, 90, 18. 93, 5. ÇĀK. 4, 5, 5, 18. 41, 17. 112, 21, v. l. 27. 88. 134 (Gegens. प्रथमम्). VIKR. 13 (Gegens. पुरा). WEBER, RĀMAT. Up. 296. Spr. (II) 1694. 6033. 7500. संप्रत्यतीतैष्यभयानि VARĪB. BṚH. S. 91, 1. Bhāg. P. 7, 1, 17. LA. (III) 88, 17. SARVADARÇANAS. 28, 19. 84, 14. 118, 6. Hir. 8, 19. संप्रत्येव KATHĀS. 18, 186. mit einem imperf. so v. a. *alsbald* 1, 26. — संप्रत्ययैः MĀR. 4 fehlerhaft für स प्रत्ययैः. — Vgl. ष°, सोप्रत, संप्रतिक.

2. संप्रति m. N. pr. des 24ten Arhan't's der vergangenen Utsarpiṇī H. 53. Vgl. WILSON, Sel. Works 1, 337.